

Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400 001. INDIA Tel.: +91-22-22618091, +91-22-40748181 • Fax: +91-22-22656863 • E-mail: info@indianhumepipe.com • Visit us at: www.indianhumepipe.com CIN: L51500MH1926PLC001255

HP/SEC/

28th May, 2022

 BSE Ltd.
 Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001
 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Dear Sirs,

Sub: Audited Standalone Financial Results of the Company for the financial year ended 31st March, 2022.

Further to our letter dated 27th May, 2022, wherein we had submitted the Annual Audited Standalone Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2022, we are enclosing herewith a copy of the said results published in the newspapers viz. "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on 28th May, 2022.

This is for your information and record

Thanking you,

For The Indian Hume Pipe Company Limited

Encl: As above



⟨S. M. Mandke⟩
Company Secretary

⟨L. FCS-2723



M.P. MADHYA KSHETRA VIDYUT VITARAN CO. LTD.

(Govt. of M.P. Undertaking) Nishtha Parisar, Bijalee Nagar, Govindpura, Bhopal-23 Phone : 0755-2602033-36, Fax : 2589821, 2586636

TENDER NOTICE							
$\label{eq:mpmkvvcl} \mbox{MPMKVVCL}, \mbox{Bhopal}, \mbox{invites following bids from manufacturers/repairers through e-tendering.}$							
Tender Specifi- cation Number	Particulars	Approx. Value (Rs. Lakh)	Tender Fee (in Rs.)	Date of Pre-Bid Con- ference	Date of opening of tender		
MD/MK/ 04/781	Repairing & Testing of BGP failed 11/0.4 KV Distribution Transformer (25 KVA to	11612.08	23600/-	06.06.22 3:30 PM	21.06.22 12:00 noon		

Other details are available on Company website https://portal.mpcz.in & https://mptenders.gov.in CHIEF GENERAL MANAGER

M.P. Madhyam/105097/2022

RAVI KUMAR DISTILLERIES LIMITED

CINLL19U9PY1993PL0008493

Regd. Office: C-9, C-10 Industrial Estate, 2nd Main Road, Thattanchavady, Puducherry - 605 009. Ph: 0413-2244007, 2248888, 2248887, nail: cs@ravikumardistilleries com Weh site: www.yavikumardistilleries

		Quarter		Year Ended	
SI.	Particulars			31.03.2022	31.03.202
NO.		(Audited)	(Audited)	Audited	Audited
1	Net Sales / Income from Operations	1,605.87	-	2784.65	60.06
2	Net profit/Loss for the period (before tax after Exceptional and /or Extraordinary Items*)	19.05	(115.08)	(488.11)	(536.61
3	Net profit after Exceptional Items	19.05	(115.08)	(1,323.98)	(736.61
4	Total Comprehensive Income After Tax	19.05	(113.20)	(1,323.23)	(733.78
5	Equity Share Capital	2400.00	2400.00	2400.00	2400.00
6	"Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year"	N.A.	N.A.	2181.14	3448.56
7	EPS Basic Diluted	0.15 0.15	(0.46) (0.46)	(5.45) (5.45)	

ई-निविदा विश्वपित क्रमांक 787

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
BENCH AT CHENNAI
Company Petitions No. CP(CAA)/46(CHE)/2022 and CP(CAA)/47(CHE)/2022
Company Petitions No. CP(CAA)/46(CHE)/CO22

Company Application (Lo. 49 Application (Lo. 49 Application (Lo. 49 Application) (Lo. 40 Appl

united in vestionally independ on company is and involved in related turned in interesting in the company is and involved in the company in t

विदा प्रपन्न विक्रय/जन तिथि एवं समय

दिनांक 28/05/2022 को समय शाम 05.00 बजे से

1/06/2022 को समय दोपर 12.00 बजे तक फार्म भर

देनांक 11/06/2022

को समय दोपहर 02:00 वजे के वा

प्रांच अंकालक

ennai on 27 day of May, 2022

M/s. D.R. Law Chambers, Advocate

4º Floor, Trinity House, New No.18, Old No.11, 4º Street, Tirrumrithy Nagar

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
BENCH AT CHENNAI
Company Petitions No. CP(CAA)/46(CHE)/2022 and CP(CAA)/47(CHE)/2022
Company Petitions No. CP(CAA)/46(CHE)/2022

Company Pertitions No. PE(PARA)48 (CHE)27022 and CP(PARA)47 (CHE)27022 (COMPAN)47 (CHE)27022 (COMPAN)47 (CHE)27022 (COMPAN)47 (CHE)27024 (CHE)2

INITIES ("TRANSFERE CUPNANT | Annument | Ann

minos (interfeted company) and wyogin inflient Limited ("exterioristic interfeted company) and wyogin inflient Limited ("exterioristic infliented interfeted infliented Company) and infliented Company) and infliented Company (and infliented Company) and publish the notice command (in Section of the Company) and infliented infli

4th Floor, Trinity House, New No.18, Old No.11, 4th Street, Tirumurthy Naga Nirmambaldam Chennai 60000

RISHITECHTEX LIMITED

On: 1.281329MH1984PL.C032008

612, V. K., Industrial Estate, 10-14 Pais Street, Excula (West), Mumbai-400 011

Tol. No. (022) 23050297

Tol. No. (022) 23050297

Email: Industrial Estate, 10-14

Tol. No. (022) 23050297

Email: Industrial Estate, 10-14

Tol. No. (022) 23050297

Email: Industrial Estate, 2014

Tol. No. (022) 23050297

Tol. No. (022)

	Quarter Ended			Year Ended		
Particulars .	31-03-2022	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-2021	
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
Total income from operations	2500.77	3187.59	2924.83	10085.75	8106.79	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	72,94	72,86	110,49	209.47	60,06	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	72.94	72.86	110.49	209.47	60.06	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	33,21	52,68	92,31	131,85	41,88	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	32.32	52.06	92.69	130.96	42.26	
Equity Share Capital	739.10	739.10	739.10	739.10	739.10	
Other Equity excluding Revaluation Reserve	2199.32		2068.36	2199.32	2068.36	
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)						
Basic	0.45	0.71	1.25	1.78	0.57	
Diluted	0.45	0.71	1,25	1.78	0.57	

otes:

The above is an extract of the detailed format of Audited Financia Results for the Quarter and Financia Results for the Quarter and Financia Results for the Quarter and Financia Results of the Companies (Page 1994). The Audit Committee and Results Results

ant nuest, ZUTO. Us period's figures have been regrouped / rearranged / reclassifed wherever necessary, mat of the Financial Results are available on the stock exchange website and the webs any is www.rishitechtex.com

Place: Mumbai Date: 27th May, 2022

For RISHI TECHTEX LIMITED

St/-Abhishek Patel Managing Director DIN: 05183410

VOLTAS

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (the Rules), the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority.

Alist of such shareholders who have not encashed their dividend(s) for seven consecutive years, i.e. for the financial year 2014-15 and subsequent years and whose Equity Shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority on 3rd September, 2022, is displayed on the website of the Company at www.voltas.com under 'Investor' section. Shareholders are requested to refer to the 'Investor' section to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

In compliance with the Rules, the Company has sent individual communication in physical mode to the concerned shareholders at their registered postal address informing them to claim such unclaimed dividend(s). The communication is addressed to those shareholders, whose dividend(s) have remained unclaimed and whose share(s) are liable to be transferred to IEPF on 3rd September, 2022. The respective shareholders are advised to claim such dividend(s) latest by 29th August, 2022.

Abraeholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed within the due date, the Equity Share(s) in respect of which the dividends have remained unclaimed for 7 consecutive years, shall be transferred to IEPF, without any further notice to the shareholders in the following manner:

In case the Equity Shares are held:

In Physical form – New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of required procedure in respect thereof. The original share certificate(s) registered in the name of the Shareholder will be deemed to be cancelled and non-negotiable.

In Demat form – The Company shall transfer the shares by way of Corporate Action through the Depositories to the demat account of IEPF Authority established by the Central Government.

The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority.

shares would also be transferred to IEPF Authonly.

However, the unclaimed divident(s) and the Equity Share(s) so transferred to IEPF Authority can be claimed back by the Shareholders, by submitting an online application in the prescribed web-Form IEPF-5 available on the website of MCA at www.jerf.govin. Physical copy of the said form, duly signed along with e-form submission acknowledgement / challan and requisite documents are the state of the submission acknowledgement of the submission of the submission acknowledgement of the submission of th

The Shareholders may further note that the details of unclaimed dividends uploaded by the Company on its website shall be treated as adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and Equity Shares transferred to the IEPF.

respect or uncualmed anyidend(s) and Equity Shares transferred to the IEPF.

For further information, the concerned Shareholders may contact the Registrar and

Transfer Agent (RTA) of the Company - TSR Consultants Private Limited, Investor Service

Section, Unit: Voltas Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg,

Vikhroli West, Mumbai 400083 Tel. No.: +91 22 66568484, Fax No.: +91 22 66568494,

Email: csg-unit@tcplindia.co.in

VOLTAS LIMITED

Legal & Company Secreta

Mumbai, 27th May, 2022

Registered Office: Voltas House 'A',

Voltas House 'A',
Dr. Babasaheb Ambedkar Road,
Chinchpokli,
Mumbai 400 033.
Tel. No.: +91 22 6665 6511
Fax No.: +91 22 6665 6311
Website: www.voltas.com e-mail: shareservices@voltas.com CIN: L29308MH1954PLC009371

ई-निविदा का विवरण (कार्य का विवरण)

Complete Engineering Drawing, Design, Procurement Supply, Commissioning, Testing & Trial of Power Export to CSPDCL Work of 2.5MW 11/33 KV Switch Yard Station, (With

OS INC. Work of 2,5MW 11/33 KV Switch Yard Station, (With 12 Year AMC)
OS MYA Switch Yard with Power Evacuation System, Synchronization Panel, Safety Panels with Alarm, Cubicles and Elect, Panels, Complete Civil work of Switch Yard/Control Room

Abbott India Limited

शासकीय ऑनलाईन वेबसाईट (E-Procurement Portal: http://eproc.cgstate.gov.in) पर बेखा एवं डाउनलोड किया जा सकता है। एवं कारखाना प्रबंधन द्वारा मात्रा में कमी या वृद्धि किया जा सकता है एवं बिना कारण बताए निविदा निरस्त किया जा सकता है।

उपरोक्त ई-निविदा से सम्बंधित विस्तृत जानकारी एवं निविदा प्रपत्र हेतु कारखाने के Website- www.maha

माँ महामाया सहकारी शक्कर कारखाना मयदित, अम्बिकापुर ग्राम-केरता ई-निविदा आमंत्रण सुचना

I ने नावका आवादा कियाव 1811 में महमाना सरकारी ककर कारताला मर्यादिव अभिवकापुर जाम केरता के 2500 दी शी हैं। शक्कर कारताला मर्यादिव आओं से कर मेंगावाद चावर प्लॉट की सरफ्तर 2.5 मेगावॉट पावर CSPOCL को निर्यात/विकाय हेतु सीच पार्ट निर्माण सम्पूर्ण सामावी सरित हेतु ई-निर्पादा निम्मालिकित तिथि अनुसार आमंत्रित की जाती हैं। इसकूक कर्जा निर्मादाकार द्वारा सामा लेने के लिए ई-रेफ्टर के वेसाईट में गावर इन्निविद्या इस कार्य गांदी 831 100 रुपया (500 रुपया के 31 100 रुपयों चिंग्य द्वारा ली जाने बात निर्दास चार्च) मिलालीक माज्यम से जामा कर्जा साराकोय ऑनलाईन वेसाईट (E-Procurement Portal-http://eproc.cgstate.gov/in) दो फार्म इंडकल्लोई कर अपनोड़ कर स्थाने हकर स्थाने

Abbott

CIN: L24239MH1934PLC007330

Regd Office: 3. Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai - 400 071

Tel No.: 025-2646 1000/2000/677 8888 Fax. No. (202-5016 9400

Email Id: investorelations, india@abbott.com Website: www.abbott.co.in

NOTICE

NOTICE

NOTICE

Notice is hereby given that Abbott India Limited ("the Company") has, in accordance with the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time, sent reminder letter to the concerned shareholders at their addresses available with the Company, inter alia providing the manner of claiming their unclaimed/unpaid dividends lying with the Company for a period of seven years from the financial year 2014-15 onwards.

Further, in terms of the said provisions, if the said unclaimed/unpaid dividend is not so claimed Furrier, in terms of the said provisions, if the said undarimediumpaid dividend is not so daimed by the concerned shareholders, the equity shares held by them along with the undalimed/unpaid dividends attached shall be transferred to Investor Education and Protection Fund (TEPF') as per procedure and timelines stipulated in the Rules, without any further notice. No claim shall lie against the Company in respect of said shares and dividend transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

The said shares along with dividend transferred to the IEPF pursuant to the said Rules, can be claimed directly from the IEPF Authority by filing an application in Form IEPF-5. Procedure for the same is available on the websites of the Company at www.abbott.cc.in and on IEPF for the same is available on Authority at <u>www.iepf.gov.in</u>

In case of any queries or for further information, concerned shareholders may contact the Company Secretary at the following address:

Abbott India Limited Corporate Office:

Corporate Office:
16th Floor, Godrej BKC, Plot C - 68, "G" Block,
Bandra-Kurla Complex, Near MCA Club,
Bandra (East), Mumbai 400 051
Tel No. 1022-5016 9400
E-mail: investorrelations.india@abbott.com

The copy of this notice is also available on the website of the Company at www.abbott.co.in. Abbott India Limited

Mumbai May 28, 2022

Krupa Anandpara Company Secretary Membership No.: ACS16536



The Indian Hume Pipe Co. Ltd.

Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachan CIN: L51500MH1926PLC001255 * Tel: +91-22-2261 8091, +91 E-mail: info@indianhumepipe.com • Website:

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

				(₹in Lakhs)
		Unaudited	Audited	Unaudited
SI.		Quarter	Year	Quarter
No.	Particulars	ended	ended	ended
		March 31, 2022	March 31, 2022	March 31, 2021
-	Total Income from Operations	39328.52	152509.60	48103.83
1	Total Income from Operations	39328.52	152509.60	48103.83
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2672.36	7798.19	5177.24
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2672.36	7798.19	5177.24
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1978.13	5779.01	3845.27
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2020.89	5734.29	3944.25
6	Equity Share Capital (face value of ₹ 2/- each)	968.94	968.94	968.94
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	64052.75	64052.75	59287.40
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (*Not Annualised)			
	a) Basic : (₹)	4.08*	11.93	7.94*
1	b) Diluted : (₹)	4.08*	11.93	7.94*

totes:

The above is an extract of the detailed format of the auditled financial results for the quarter and year ended March 31, 2022, filed with BSE and NSE, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the eaudited financial results for the quarter and year ended March 31 2022 is available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.indianhumepipe.com). Net profit for the quarter ended March 31, 2021 includes reversal of outstanding interest provision of ₹ 2132 Lakhs due to waiver granted under the Amnesty Scheme - 2021 of State Government of Rajasthan.

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 27, 2022.

For The Indian Hume Pipe Co. Ltd.

Rajas R. Doshi Chairman & Managing Director DIN : 00050594

NOTICE



Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (IEPFA)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of investor Education and Protection Fund Authority (Cacounting, Audit, Tondfer and Refund) Rules, 2015 (The Rules') the Final Dividend declared seven years. Will be received to the investor Education and Protection Fund (EFF) within a period of 30 days after the due date i.e., September 2, 2022. The shares on which dividend was unclaimed for seven consecutive years starting from 2014-15 will also be transferred to investor Education and Fundament of the Company will not transfer such abserts to the EMFA where there is a specific order of Court / Tribunal restraining transfer of such shares or where the shares are hypothectate/dipledged under the Depositories Act, 1996. In compliance to the Rules, the Company has already communicated includually the Americal Court of Tribunal restraining transfer of such shares or where the shares are hypothectate/dipledged under the Depositories Act, 1996. In compliance to the Rules, the Company has already communicated includually the Americal Court of Tribunal restraining transfer of such shares to where the shares are hypothectate/dipledged under the Depositories Act, 1996. In compliance to the Rules, the Company has already communicated includually the Americal Court of Tribunal restraining transfer of such shares to the Such and the Court of Tribunal restraining transfer of such shares to which the shares label to be transferred. Of Province of the fundamental dividend and the shares liable to be transferred.

www.oguardin to verify the details of their un-encashed dividend and the shares liable to be transferred.

Shareholders who have not claimed Final dividend for the financial year 2014-15 and cowards, are requised to claim the same on rote fore August 25, 2022.

Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPPA, may note that the Company would be issuing purpose of transfer of shares to IEPPA and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates) which are registered in the name of original non-negotable. Shareholders holding shares in dematerialized form and whose shares are aliable to be transferred to IEPPA, hay note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in dispository of the IEPPA.

The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in dispository of the IEPPA.

The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in flow or the IEPPA.

The Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of sisse of duplicate share certificately by the Company for the purpose of transfer of shares to IEPPA.

tor the purpose of transfer of shares to EPFA.

In case the Company does not recivele any request from the shareholders concerned on or before August 25, 2022, the Company with a view to adhering with the requirements of the Bulls, transfer the dividend to the IEFF within a period of 30 days after due date ie., September 2, 2022.

The shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shall also be transferred without any further notice.

Bease not that for or claim shall lies assings the Company is according to the contraction of the contract

also be transferred without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to the IEPFA. Shareholders any claim the dividend and corresponding shares transferred to IEPFA including all benefits accruing on such shares, if any, from the IEPFA authorities safer following the procedure prescribed in the Reidus. For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the May Town of News Described Shareholders are requested to contact the May Town Avenue, Benind Smith Mayor Sowingskaym Road, Climbatore-641 028, Tel. 422 2314792 email ID: coinbatore@linkinime.coin.

For V-GUARD INDUSTRIES LIMITED

Ernaxuam Congress Con

UVAL **URAVI T AND WEDGE LAMPS LIMITED**

CIN: L31500MH2004PLC145760 legd. Off.: Shop No. 329 Avior, Nirmal Galaxy, L. B. S Marg, Mulund (West), Mumbei-Website: www.uravilamps.com; Email: info@uravilamps.com

Regod Off. Shoo No. 0220 Arios. Nemal Galaxy, L. S. S. Many, Muhand Mesal, Mumba-M0080
Whother sewarrulumpurco. Immal infedienderings.com
NOTICE is breetry given that pursuant to the applicable provisions of the Companies
Adz. 2013. Relise made thereunder and Regulation 44 of the Secritizes and Extenseg
Board of India (Listing Obligations and Discloruse Regulation 45 of the Secritizes and Extenseg
Board of India (Listing Obligations and Discloruse Regulation 45 of the Secritizes and Extenseg
Board of India (Listing Obligations and Discloruse Regulation 45 of the Secritizes and Extenseg
Board of India (Listing Obligations and Discloruse Regulations, 2015
Lictings Regulations, 7, and with the Gamen Clorust In No. 20020
General Circular No. 39/2020 dated 19" April 2000, General Circular No. 20/2020
General Circular No. 39/2020 dated 19" April 2000, General Circular No. Log2/2014
General Circular No. 39/2020 dated 19" April 2000, General Circular No. 20/2021
General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 20/2022
General Circular No. 20/2021 dated December 31, 2021 and General Circular No. 20/2022
General Circular No. 20/2021 dated December 32, 2021, General
Circular No. 20/2021 dated December 32, 2021, General
Circular No. 20/2021 dated December 32, 2021, General
Circular No. 20/2021 dated December 32, 2021, General
Circular No. 20/2021 dated December 32, 2021, General
Circular No. 20/2021 dated December 34, 2021 and General Circular No. 20/2022 dated
May 50, 2022 issued by the Ministry of Circular No. 10 (Footing) and station of the Company of the Circular No. 20/2022
General Circular No.

physical copies of the postal billor notice, runns on up to present the state and depended with commence on Wednesday, June 01, 2022 (3.00 am IST) and end off on Thursday, June 03, 2022 (5.60 p. m. IST), Members shall cast their vice electronically during the adviseasil partial. The e-voting module shall be disable at 5.00 pm ISTs on Thursday, June 03, 2022 and e-voting shall not be disable at 6.30 pm ISTs on Thursday, June 03, 2022 and e-voting shall not be disable of shall be disabled at 5.00 pm ISTs on Thursday, June 03, 2022 and e-voting shall not be disable on the Company website with the production of the other shall be available on the Company we steelselven, warrawlamps.com, website of Stock Exchange is. NSE Limited at www.nseindis.com and on the website of National Purchase Plant State (1) miled RSDL31 at www.vooling.and.com.

took Exchange i.e. NSE Limited at www.nsemdiii.com and on me weeste or veasure currities Operation. United (NSDI) at www.yording.natb(.com, lanner to register / update email addresses: embers who have not registered their s-nail address with the Company or the appository Participant are requested to register their e-mail address in the followin

unpowers y multiplant are requested to register their e-mail address in the following manner:

*For Physical Shareholders
Semi-Scanned copy of the following documents by email to: info@uravlamps.com

1. A signed request latter mentioning your name, blo number and complete address

3. Self-selfields decemded copy of the PAI Card, and

4. Self-selfields decemded copy of the PAI Card, and

5. Self-selfields decemded copy of the PAI Card, and

5. Self-selfields decemded copy of the PAI Card, and

5. Self-selfields decemded copy of the PAI Card, and

6. Self-selfield selfields of the Members at PAI Card, PAI Card,

Idlia with the Colombia process of e-voting will be specified in the Notice of details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the Postal Bablo. The members who are holding shares in physical form or who has tregistered their email ID, can access the details of e-voting system and vote on to coloning system and the procedure which will be mentioned in the Postal Balla Notice is newspaper infiniation will also be available on the Company's website www.urawilamps.com and on the website of NSE Limited at www.nsenidia.com
By Order of the Board of Direce.

Niraj Damji Gada Managing Director and CFC ate : May 28, 2022

....





















पंचांग वा. कृ. सोमण

शनिवार, २८ मे २०२२, भारतीय सौर ७ ज्येष्ठ शके १९४४, वैशाख कृष्ण त्रयोदशी 🛶 दुपारी १-०९ पर्वंत, चंद्रनक्षत्र: भरणी, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: रोहिणी, सूर्योदय . सकाळी ६-०२, सुर्यास्तः सायं. ७-१०, चंद्रोदयः पहाटे ४-२२, चंद्रास्तः सायं. ५-२४ स्तकाळा ६-०२, सुप्रस्ता: सा.स. ७-१२, प्रश्ना झार्ट्सर-१५६ ७-४४, स्वर्सर: सा.स. ७५५ पूर्ण भरती: स्वर्काट १२०६, प्रण्याची उंची १८ छा मीटर, राषी १०-५४ पाण्याची ३.७४ मीटर, पूर्ण ओहोटी: पहाटे ४-३२ पाण्याची उंची ०.८४ मीटर, सार्य. ४-५३ पाण्याची उंची १८५ मीटर.

दिनविशेषः शिवरात्री, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती



वाचन प्रमुख आणि लेखन म्हणजे अध्ययन.

≫ दिनमान

भेष - आपल्या मनाविषयं आग्रहो राहाल, गुरुक्पा

वृषभ : कर्मचारो वर्गाचे सहकार्य लागेल, काहीचा मनोरंजनाकडे कल राहील

मिधुन : मित्रमित्रणीया सहवास लागेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार चार पडतील. कर्क : प्रॉपर्टीबो कामे मार्गी लगतोल. गहत्या जागेचे प्रश्न मार्गी लगतोल.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी

कन्या : काहींना अचानक धनलाधानी शनगता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमुरुतत खाण धनन

तृळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल,

वृष्टिकक : काहाँचा मनोरंजनाकडे कल, महत्त्वाचे आर्थिक निर्णय रखडातील.

चन् । शासकीय कामे रखड्म्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको. मकर : प्रॉपटीची कामे मागों लगतील. नोकरीत समाधानकारक स्थिती.

कुंभ : शत्रुपीडा नाही. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : आर्थिक लाभ

≫ शब्दशोध १२४



आडवे शब्द : १) आज जयंती (२८ मे १८८३) असलेले आणि 'स्वातंत्र्यवीर' म्हणून विख्यात सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे देशभक्ता, साहित्यिक आणि समाजसुधारक (फक्त आहनाव), ४) काल्यातील (फक्त आडानाव), ४) काल्याताल बुला; तुकला, ६) सोबता, सहवास, ७) वहायरस; अतिसूक्ष्म रोगजंत, ८) विसाल्या श्वतीचे नाल, १०) चित्रविचित्र, बेलसुट्टीचे, ११) सोने; धोतरा नावाची वनस्पती, १४) दार, १६) समजलेला; माहीत असलेला, १६) आई; देवी, १९) संयोग; संगीरानः गेट; संगम (१स्ते, नद्या वर्गरेवा); उक्तर, तडाखा, ध्वाका, प्रहार, २०) नकारासाठीचा शब्द, २२) माणसाचे निवासस्थान, २३) योग; बवचित येणारी सुसंधी.

उभे शब्द : १) सूत्रधार: कार्यक्रम सादर करणारा, २) पृथ्वी; जास्त रसदार भाजी, ३) सांगणे, निवेदन करणे, ४) कारंज्यातृन/



वाऱ्याने वगैरे उदकाचे उडालेले थेंब; एक चिंतनपद्धत. ५)च्या सारखे. ७ चिरणास, फाडणास, ९) तलवारीचे विरणीरा, फोडणारा, ९) तलवाराच चर, १२) लाकूड काषण्याची वातेरी पट्टी, १३) प्रचिती; दुसऱ्यांदा तपासून पाहणे, १५) सुंदर स्त्री, १६) अमुर्याद; अपरिमित; अंत नाही असे, १७) एकटा, एकांत (हिं), १९) समुदाय; समाज; समूह, २१) क्रोध, त्वेष; खोपटी; देवाची

जातिभेद निर्मूलनाचे सावरकरांचे कार्य

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची आज (ता. २८ मे) जवंती. त्यानिमित्त त्यांच्या जात्युच्छेदक कार्याविषयी.

डॉ. मानस मराटे

तंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या व्यापक तंत्र्यां सामस्करांना करूरत्या व्यापक जात्युकंदक कार्याची म्हणावी तहरी दक्क वेतर्ल ने तहरी रही ने तहरी काम प्रेरणाराणी आणि मार्गरहर्गक आहे. हिंदुस्थानाच्या अध-प्रतानां के तकोपते एक प्रमुख कारण असेस्त तर ते स्रणा सामाजातील जातिभेद, असे सामस्करांच स्थाप मत

होते. वयाच्या २७ व्या वर्षी सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आलो. तारुण्यपणातील ऐन उमेदीची तब्बल १४ वर्षे त्यांनी तुरंगात घालवली, रत्नागिरीला स्थानबद्धततं असताना त्याच्या जारचुच्छदनाच्या काया खऱ्या अर्थाने सुरुवात ज्ञाली. राजकीव स्वातंत्र्याचा लढा समाजसुधारणेशिवाय अपूर्ण आहे, हे सावरकरांनी अंदमानात असतानाच रेरले होते. १) वेदोक्तवंदी, २) व्यवसायबंदी, ३) स्पर्शबंदी, ४)सिंधुबंदी, ५) शुद्धीबंदी, ६) ग्रेटीबंदी, व ७) बेटबंदी, या सात बेड्यांसुळे निर्माण झालेल्या अनिष्ट प्रथांचे, चालीरीतींचे त्यांनी विस्तृत झालस्या आन्ध्र प्रथान, चालाराताच त्याना विस्तृत वर्णन केले आहे व त्या तोडण्याचा आहर घरला. सर्व जातींसाठी सहभोजनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. याची सुरुवात काडी अंशी अंदमानच्या कारागृहातच चालू झाली होती. अंदमानातील बहुतांश कैदी केवळ स्वतःच्या जातीतीलच इतर केडांबरोबर जेवायला बसत असत. ही प्रथा मोडण्याकरता सावरकर जाणीवपूर्वक स्वतः सर्व जातींच्या कैद्यांबरोबर सहभोजन करत व इतरंना सब जालच्या कावायस सहमाजन करत व इतरता प्रवृत्त करत. पुढे रत्नािरीहा स्थानबद्धतंत असताना तर सायक्कती सहमोजनाचे अनेक कार्यक्रम केहे. त्यात सर्व जातींच होत्र सहमागी होत. काही वेळेळा तर सहमोजनासाठी हजाराहुन अधिक नागरिक एकत्र येत. विरोधाळा न जुमानता है कार्यक्रम त्यांनी चालू ठेवले.

१९३० पासून सावरकरांनी सुरु केलेली सहभोजनाची चळवळ संपूर्ण भारतभर पसरली. पूर्ण भुंजई, वसई, इंद्र्र्, सांगली, कोल्हापूर, क-ताड, सावंतवाडी, अभरावती, शहाबाद, व कराची येथे सहभोजनाचे अनेक कार्यक्रम झाले. १९३५ मध्ये रत्नागिरीतील पतित पावन मंदिराजवळ



अशी त्यांची

डॉ.आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळे येथे नो सत्याग्रह केला, त्याला सावरकरांनी जाहीर पाठिका प्रेशित केला होता. हिंदू प्रभावी संकट्पना व तारचु-वर्डटनाव्याना सावरकर आंग आंकडकर यांच्यात कहा मिनमेंद असले, लारिकोंक देवांना परम्परांच्या कार्याच्याल आंकडका हेना हैन यातृत हिंदून सेते. सम्पीनानों कार्याच्या आंकडित काल अस्ताना, सावरकरांनी सर्व जातींच्या टोकांना मंदिर प्रवेश मिज्याव यांचा आह्य केला व त्यास्थ्यों अंकड प्रेशित स्वित्य प्रदान केले. १९२५ परीत रानािर्मितींक सर्व प्रातांभये अस्त्राव्याच्या स्वातंभाव मार्डिका सर्व प्रातांभये पाठिंबा बोबित केला होता. हिंद धर्माची संकल्पना प्रतरः, ८५५ प्रचा स्तातात्वाति वर्ष तात्वात्वयः अस्पृश्यांच्या मुलांना वर्गांच्या बाहेर बसवृत शिकवले जात असे शिक्षक त्यांच्या वद्याः-पुस्तकांना व पाट्यां-हात लावत नसत. या विरुद्ध सावरकरांनी आवाज उठवला. १९३२ साली सावरकरांनी इंग्रज अधिकारी लॅमिंगटन ज्यांच्याकडे अस्पृश्यांचे हक्क त्यांना मिळवृन देण्याची विशेष जबाबदारी होती, त्यांच्यापुढे मिळवून देण्याची विशेष जवाबदारा होती, त्याच्चपुठ एक सादरीकरण करून शाळांमध्ये अस्पृश्यांच्या मुळांना इतर मुळांसोवतच बसवण्यात याचे, असा आग्रह धरला. वात्युच्छेदनाचे कार्य कत्त असताना सावरकरांनी आपल्या लेखणीतून व भाषणांतून जातिह्रेष पसरवणाऱ्यांवर कडाडून टीका केळी. सनातन धर्मात पस्तदाणा-वाधर कडाइन टाका करता. सनातात भागीत जर काही दोष असतील तर ते काळानुरूष काहून टाकले पाहिजेत. सनातन धर्म पाळणे म्हणजे जातीभेद करणे असे नव्हें, हे सायरकर आक्रमकर्तेन सांगत. जास्युच्छेदन करण्याची जबाबदारी समाजातील सर्व जातींवर आहे, असे सावरकरांचे टाम मत होते.



उद्धव ठाकरे यांनी शब्द मोडला!

🕥 पान १ वरुन

चोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी तमेदवारी नाही घोडेबाजार होक नये म्हणून में ही निवडणूक लढणार नाही. पण ही माधार नाही, स्वाभिमान

्. दोन दिवसांपर्वी शिवसेनेने दोन दिवसापुर्वी शिवसन्तर कोल्हापूर्प्च जिल्हाप्रमुख संज्य पत्रमा योगा राज्यसभिजी उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी काल (ता. २६) उमेदवारी अर्ज देखील भरला. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी

पंधरा दिवसात घडलेल्या घडामोडींवर खुलासा केला. ते म्हणाले की, 'शिवसेनेकडे मी मला अपक्ष उमेदवार करा असे म्हटले. तर मुख्यमंत्र्यांनी मला हे शक्य नसल्याचे सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाविषयी माझ्या मनात द्वेषभावना नाही प्रत्येक पक्षाचा राजकीय अजेंडा असतो. शिवसेनेचाही राजकीय अजेंडा आहे, पण मला राजकीय पक्षांच्या बंधनात अडकायचे नाही.

संभाजीराजे छत्रपती

त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्याकडून मला, सुवर्णमध्य काढू असे सांगण्यात आले. एक मंत्री, एक खासदार आणि आलं, एक मंत्रा, एक खासदार आणं एक त्यांचे स्मेही ड्राफ्ट फेंक्रन भेटायला आलं. त्यांनी चर्चच्या सुरुवातीलाच शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. तुम्हाला उमेदवारी देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, असे सांगितलं. त्याचवेळी ि शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार भाणि विचार घेऊन चाळत सुदैवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्भव ठाकरे हे आहेत. त्यामुळे दिलेला शब्द मोडला असे कधीच घडले नाही. अरविंद सावंत, खासदार शिवसेना

मी त्यांना हात जोडून नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना आणि माझ्या सूचना या दोन्हीचा ड्राफ्ट तयार केला. संगळा ड्राफ्ट माझ्याकडे असल्याचेही संभाजीराजे म्हणाले. समाजातले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व

राजस्थान-गुजरातमध्ये उद्या फायनल



अहमदाबाद, ता. २७ : गुजरात टायटन्सने याआधीच अंतिम फेरीत टायट-सन बाजाधां व जातम फरात प्रवेश केल्यानंतर राजस्थान रॉक्स्सने शुक्रवारी रॉक्ट चेंटेंजर्स बंग्द्र्यूवर ७ गडी ११ चेंडू राखुन विजय मिळवत ज्यानलमध्ये घडक मारली. जोस बटलरचे विक्रमां चौथ शतक (नाबाद १०६ धावा) आणि प्रसिद्ध कृष्णा (३/२२), ओबेड मॅकॉय (३/२३) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्यने विजय साकारता

वंगळूरकडून मिळालेल्या १५८ धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानने ३ गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. बटलाने वन मॅन लक्ष्य आलाइल, बटलाट वन मंग गो करताना राजस्थानच्या विजयावर रिवकामानेत केले, त्याने ६० बेंड्स १० चीकार व ६ घटकार्यसह नाबाद ६०६ धार्याची खेळी साकारली. कोहलीची बरोबरी

हरणचा बराबरा बटलरने बंगळुरविरुद्धच्या लढतीत शतक झळकावून विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने

शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता. बटलरने या मोसमात चार शतके साजरी करीत त्या विक्रमाची बरोबरी केलो अहे, वाआधी बंगळूरच्या रजत पाटीदारने ५८ धावांची खेळी साकारली संक्षिप धावफलक: बंगळूर -

२० पटकांत ८ बाद १५७ थावा (रजरा पाटीदार ५८ - ४२ चेंड्) पराभूत वि. राजस्थान १८,१ षटकांत ३ बाद १६१ धावा (जोस बटलर नाबाद १०६ - ६० चेंडू, १० चौकार, ६ षटकार)

जोकोविच, नदालचे विजय

पॅरिस, ता. २७ : गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि १३ वेळचा विजेता राफेळ नदाळ यांनी शुक्रवारी आपापल्या सामन्यांत सरळ सेटमध्ये विजय मिळवत फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

जागतिक क्रमवारीत अव्बल असणाऱ्या जोकोविचने १९५ स्थानावरील अल्जाझ बेडेनेचा एक गास ४६ मिनिटांत ६-३, ६-३, ६-२ असा पराभव केला, तर पाचव्या मानांकित नदालने दोन तास ११ पिनिटांत २६व्या पानांकित इसपन बोटिक व्हॅन डी झांडस्कल्पला

६-३, ६-२, ६-४ अशी मात दिली. दोघांनीही अनुक्रमे अर्जेटिनाच्या दिएगी श्वार्ट्झमन आणि कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अलियासीम यांच्याविरुद्ध चौथ्या फेरोतील सामने जिंकल्यास जोकोविच आणि नदाल उपांत्यपर्व फेरीत आमने-सामने येणार आहेत

फरात आमने-सामन येगार आहत. पर्पम्बट खेळणे शक्य नाही ; पण परिपूर्णतेच्या जबळ खेळण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे. मला वैरिष्टकपूर्ण आक्रमक खेळ खेळायचा आहे. हे नेहमीच शक्य नसते; पण आज ते चांगुरु जमन्हे," असे जोकोविवने ऑन कोर्ट मुलाखतीत सांगितले

महाराष्ट्राच्या आर्या, समीक्षाचा 'सुवर्णठोसा'

बेल्लारी (कर्नाटक), ता. २७ : वेश्रीक 'कर्रपासर' क्रीडा संस्थेमध्ये पार पडलेल्या सबज्युनियर राष्ट्रीय बॉबिसंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अर्था गार्डे व समीक्षा सोलंकी यांनी आपापल्या गटात ५-० असा विजय मिळवन सुवर्णपदक जिंकले. आयिन ३६ किलो गटामध्ये

दि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड

मीवणीकृत कार्यालयः वान्स्ट्रवान हार्कस्, ५, वालवंद हिरावंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, पुंबई – ४०० ००९. घा CIN: L51500MH1928PLC001255 * फोन: +९९-२२-२२६९८०९१, +९९-२२-४०७४८९८९ स्वः +९९-२२-२२६५ ६८६३ * ई-मेल: Info@indianlumapipe.com * येबसाइट: www.indianlumapip

३१ मार्च, २०२२ रोजी संपतेल्या तिमाही आणि वर्षाक लेखापरीक्षित वितीय निष्कर्गार्वी संक्षिप्त मांडणी



गोव्याच्या सगुण शिंदेला मागे टाकले; तर समीक्षाने ४० किलोमध्ये

उत्तर प्रदेशच्या साधनाचा आरामात पराभव केला. रवर्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या आर्याला तर 'मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह मुर्लीच्या गटात महाराष्ट्राने २७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले, तर ६० गुणांसह हरियानाने पहिले; तर पंजाबने ३८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

मुलांच्या गटात सर्व्हिसेस अव्वल मुलांच्या गटात सर्व्हितेस स्पोर्ट्स बंद्रोल बोर्डच्या(एसएससीबी) संघाच्या नऊ बॉक्सरनी सुवर्णपरके जिंकूण एक्ण ७३ गुणांसह विजेतेपद पटकावित पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले या गटात हरियानाने ५८ गुणांसह दूसरे, तर उत्तर प्रदेशने २४ गणांसह तिसरे स्थान पटकावले.

• APPOINTMENT • JOB • INTERVIEW •



शितकरी उन्नती मंडळ, काल्हेर यु पो काल्डेर, ता. क्षेत्रदेव, वि. काले. कार्योजन के श्रेष्ट प्राप्त कार्योजन के श्रेष्ट १००४ ४४३ १४ इस्त्री कार्योजन कार्योजन क्षेत्र स्वाधिकायणं व वर्षिष्ठ म नाअनुवानित तत्त्वावर खालोळामां विकासी सेमण्ड सरवायां आहे.

१. न्यू समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, काल्हेर

B.Sc., B.Ed (Subject-Maths & S B.A., Bed (Subject-English)-02

२. अभिनव बालविदयामंदिर स्कुल, ताडाळी

B.Sc, B.Ed (Subject-Maths & Science)-01 ३. माध्यवराव पाठील बालमंदिर स्कूल, काल्हेर

B.A.B.Ed (Subject-English & Computer Kn B.Sc, B.Ed -02

B.S., B.E.d. (Subject-Maths/Science/English)-06

*. प्रस्ताम धोड् स्टारे विचारण, कार्ल्स्

D.Ed (12th Arts)-02

B.A., B.Ed (Subject-Social Studies)-01

க. A.B.E d (Subject-Social Studies)-01

க. A.B.E d (Subject-Social Studies)-01

க. अतंत्र लक्ष्मण प्रायंत्र (पास्तर) कांत्र प्रसारकार्यः, कार्ल्स

M.A.B.Ed (Subject-Haghish, Marthi & History)-03

M.Sc.B.Ed (Subject-Maths & Physics)-02

इ. श्रीमती. पुष्पलता मधुक्त मढवी वरिष्ठ महाविद्यालय, काल्हेर M.A.Economics (SET)-01

तरी सर्व उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यांलयात गुरूवार, दि. ०२.०६.२०२२ रोजी सकाळी ठिक ११.०० बाजता मुलाखतीस उपस्थित राहाबे.

-

: परशराम बॉंडू टावरे विद्यालय, काल्हेर, ता. भिवंडी, जि. ठाणे - ४२१३०२

अध्यक्ष/-श्री. राजू अनंत पाटील, शेतकरी उन्नती मंडळ, काल्हेर

Often Joven Services of experience in Co-operative Bank's Hood Office as whethere: Middle Senior Level Executive with thorough experienced increasing Middle Senior Level Executive with thorough experienced increasing of various desperiments (Advances, investment, Accounts, Recovery, Audit, IT, IRR & General Administration). Candidate must be will versed with blaster Bild interchived guidelines to co-operative banks with regard to operations. Audit I inspections etc.

ASSISTANT GENERAL MANAGER - IT ion & Certification Requirement: duate (BE, BTECH)/ Post graduate/ Degree in Computer noc, information Technology, Information Systems or related

· APPOINTMENT · JOB ·

Vasai Vikas Sahakari Bank Ltd.

ading & fast growing Urban Co-operative Bank having Business over of more than Rs. 2375 crores, invites applications from the

GENERAL MANAGER ucation: Graduates/Post Graduates (any Faculty), Preference will be given to the candidate who has completed MBA (Finance) CA, CS, JAIIB CAIIB, ICWA

tandidate must have at least 8 years work experience a sdership role IT domain at a Bank / Data Centre as Middle tior Level Executive

Candidate having working experience in Public/ Private. Schedule Co-operative Banks on Core Banking Software's would be given added preference.

SENIOR MANAGER - BRANCH OPERATIONS

ication: Graduates/Post Graduates (any Faculty), GDC & A, JAIIB/ CAIIB a: ate must have Min 5 years of experience siness branch Not more than 45 years. TREASURY DEALER

KK

Candidate must be B.Com MBA - Finance - Banking CAIIB/ GDC&F with Min 5 year's experience in Treasury Department in the bank to Limit: Not more than 45 years.

Age Limits for all above to receive the control of the control of

ota: So far as Recruitment & Selection Process is cond reserves its right.

-

मुंबई बंदराला विजेतेपद

मुंबई, ता. २७ : मुंबई बंदर हॉकी संघाने ऑतिम फेरीच्या लढतीत कोलकता बंदर हॉकी संघावर ७-६ अशा फरकाने विजय मिळवला आणि अखिल भारतीय प्रमुख बंदर हाँकी

माहार उमटबला. मुंबई-कोलकता यांच्यामधील फायनल लखत चचीरमधील एमएचए हॉकी स्टेडियममध्ये पार पडली. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत परादीप बंदर हाँकी संघाने व्हीओसी (तुतिकोरीन) बंदर हॉकी संघाला ६-१ अशा फरकाने पराभूत केले.

कार्तिकेय शुक्लाचा प्रभावी मारा

प्रभाजा नारा मुंबई, ता. २७ : विरार केंद्र व वांद्रे केंद्र यांच्यामधील कल्पेश कोळी स्पृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरोच्या लखतीत कार्तिकय शुक्लाच्या (६/२०) प्रभावी गोलंदाजीमुळे विरार केंद्राने बांद्रे केंद्राचा पहिला डाव ६७ धावांमध्येच गंडाळला

विरार केंद्राने पहिल्या डावात १६५ विरार कड़ान पहिल्या डावात १६७ धावा केल्या. आर्यन चौहान (४/५८) व अगस्त्य बाँगेरा (३/५७) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

.

00



- दें।
 विशेष स्वर्णीत हा बेली (जिलिंट) अंच्य दिख्यकों पर सेक्यापरेखा) ऐयुनेमान, २०१५ ज्या नियासली १३ आंगी वर्डन एक्स्वेयेमाध्रेस (BSE आणी NSE) प्रवास करणाव आलेच्या, १२ मार्च, २०२१ तमी मार्चलेचन सिकारी आणि वर्डाओं एक्स्येय स्वर्णीत कि सिकारी क्रिक्रीय प्रति क्षात्री क्रिक्रीय क्षात्री क्रांत्री क्षात्री क्षात्

100

दि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लि. करिता राजस र. दोशी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : मुंबई दिनांक : २७ मे, २०२२ DIN: 000505

001



Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400 001. INDIA Tel.: +91-22-22618091, +91-22-40748181 • Fax: +91-22-22656863 • E-mail: info@indianhumepipe.com • Visit us at: www.indianhumepipe.com CIN: L51500MH1926PLC001255

HP/SEC/2022/

14th June, 2022

- BSE Ltd.
 Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001
- 2. National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Dear Sirs,

Sub: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015

Pursuant to regulation 47 of the Listing Regulations, we are enclosing copies of public notices in respect of convening of the 96th Annual General Meeting of the members of the Company on Thursday, 28th July, 2022 at 2.30 p.m.(IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"). The said public notices are published on Tuesday, 14th June, 2022 in Business Standard (English) all India editions and Mumbai Lakshdeep, Mumbai edition in Marathi.

Please take the above on record.

Thanking you,

Yours faithfully, For The Indian Hume Pipe Company Limited,

SUBHASH MADHUSUDAN MANDKE

Digitally signed by SUBHASH MADHUSUDAN NANDKE DVc-cell, or-EPROMIL, title=2002; preudorym=arehbc.235-e979601 16891:7691 0886-6.
2-5.4.20-2-640396-6459760034 19891:7691 0886-6.
2-5.4.20-2-640396-6459760034 198672738EC7805221 A0888466ES
BQ4BBF DD1163260398, postalCode=400604, st=Maharashtra, serialMumber—age-87936-64067846-395faccadar/erbbc06041 5e404
567-3real abd0203622; cm=50 BHASH MADHUSUDAN MAMDKE

S. M. Mandke Company Secretary FCS-2723

Encl: As above

DATE TUESDAY, 14 JUNE 2022



THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED

CIN: L51500MH1926PLC001255
Regd. Office: Construction House, 5.
Walchard Hirschand Rood, Ballard State, Mumbal 400 001
Tol:+91-22-22518091,+91-22-40748191,Fax: +91-22-22558853
E-mail:info@indianhumepipe.com, Website: www.indianhumepipe.

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED OF 96" ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 96* Annual General Meeting ("AGM") of The Indian Hume Pipe Company Limited ("the Company") will be held on Thursday, 28" July, 2022 at 2.30 p.m. (187) through Video Conferencing ("C") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, sel out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its General circular No. 14/ 2020 dated April 8, 2020, General circular No. 17/2020 dated April 13, 2020, General circular No. 17/2020 dated April 13, 2020, General circular No. 20/2020 dated April 3, 2021, General Circular No. 19/2021 dated a"December, 2021, General Circular No. 21/2021 dated 4"December, 2021 and General Circular No. 20/202 dated 5th May, 2021 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 16, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 16, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 16, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 16, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 16, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/11 dated January 16, 2021 and Circular No. SEBIH-IONCFD/CMD2/CIR(PI) 2021/202/2021/

Notice convening the AGM, which will be circulated in flue course of time. In compliance with the Act, the Rules made thereunder and the above circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. As per MCA circulars and SEBI circulars, no physical copies of the 96° AGM Notice and Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent to any shareholder, except to those shareholders who have requested for the physical copy of the Annual Report for 2021-22. Will also be available on the Company's website www.indianhumepipe.com, websites of the Stock Exchanges ic, BSE Ltd. and National Stock Exchange of India Limited at www.bselindia.com and www.nseindia.com respectively and the website of NSDL https://www.evoling.nscl.com/Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM facility only.

The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members and the rest instructions for participate the rest instructions for participate the rest instructions for participate the provided in the Notice of the AGM. The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members attending the rest instructions for participate the rest instructions for participate the rest instructions for the purpose of reckening the quotum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting e-voting is provided in the Notice of the AGM.

If your small ID is stready registered with the Company/Depository, login details for e-voting are being sent to your registered small address.

the e-woung are being sent to your registered email address.

The Company has fixed Thursday, 21" July, 2022 as the "cut-off data" for determining entitlement of members to cast their vote.

In case you have not registered your email address with the Company I Depository and or not updated your Bank Account Mandate for receipt of dividand, please follow below instructions to do so:

a) Register your email-distribution in your Report and Login details for e-voting.

a) Register your emal-id for obtaining Annual Report and Login details for e-voting.
b) Receiving dividend's directly in your Bank Account through Electronic Clearing Service (ECS) or any other means.

Physicial Please sand a request to the Registrar and Transfer Agent of the Helding Company, Mis Link Intime India Private Limited stating your Following Annual Company, Mis Link Intime India Private Limited stating your Following Annual Company, Mis Link Intime India Private Limited stating your Following Annual Copy of the share certificate (front and back), and PAN (Self-attested scenned copy of PAN Card. Aadhar (Self attested scanned copy of Aadhar card) for registering email address. Following additional details need to be provided for updating bank accounts details: a plikame of the Bank and address of the Bank and address of the Bank and address and the Bank and address of the Bank and address and the Bank and

Demat Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.

Pursuant to Finance Act 2020, the dividend income will be taxable in the hands of shareholders w.e. L. April 1 2020 and the Company is required to deduct Tax at Source from dividend paid to Shareholders et the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the CompanyRTA (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode). Ansationt individual shareholder with the PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H to avail the benefit of non-deduction of tax at source by email to hipitaxexemption@linkimtime.co.in on or before 15" July, 2022. Shareholders are requested to note that in case of their PAN is not prepiatered, the tax will be deducted at a higher rate of 20%. Non-resident shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents Le no permanent establishment and beneficial ownership declaration. Tax residency carifficate, Form 10F, any other documents which may be required to avail the lax treaty benefits by forwarding the above documents by email to hipitaxexemption@linkintime.co.in. The aforesaid declaration and documents need to be submitted by the shareholders on or before 15" July, 2022.

July, 2022. In case of non-availability or non updation of bank details of the Mombors Company shall dispatch dividend warrant[s]/demand draft[s] to such Membe their address registered with the Company/RTA, subject to availability of sen of Postal Authorities services and other entities, due to Covid - 19 Pandemic

By order of the Board The Indian Hume Pipe Company Ltd. Sdf-

Place: Mumbel Date: 13thJune 2022

S. M. Mandlo



NEWSPAPER : गंबई लक्षदीप

DATE 7 मंगळवार, दि. १४ जून २०२२



दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड

सीआवएन:एल५१५००एमएव१९२६पीएलसी००१२५५ श्राधानपुरस्पर्यक्षपुरस्पर्यक्षपुरस्पर्यक्षात्रकारम् । श्रामुक्त कार्यालयः कन्द्रकारं हात्मः, ५, वालयंद हिएतंद रोड, बॅलार्ड हन्टेट, पुंची-४०००१: व्हा:-१९-२२-२२६८६८६, ई-बेल:info@indianhumepipe.com, वेचसाईट:www.indianhumepipe.com

९६वी वार्षिक सर्वसाधारण सभेवी ती इंटियन ह्यून पाईप कंपनी लिमिटेडच्या भागधारकांना शुधना

येथे सुष्ता देशात येत आहे भी, दी इंडियन हुम पाईण फंपनी लिमिटेड (कंपनी) च्या सहर्रामांची १६वी वार्षिक सर्वतापारण सभा (स्वीएम) गुरुवार, २८ जुलै, २०२२ गोली तु.२.३०मा. एजीएन सुचनेत नमुद्र विपयाया विवर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फराम (व्हिसी)/जन्य दुकलाव्य गाव्यमातून (ओएव्हीएम) होगार आहे.

साध्यात्त्व (आएकाएम) हानार आह.
कांबिट-१९ आरुपांच मुक असल्याने सहकार मंत्रात्वादारें (एमसीय) निरुप्ति वर्षसाधारम परिचक्त
क:१४/२०२०, दिशंक ८ एटिल, २०२०, सर्वसाध्यात्म परिचक्त क:१७/२०२०, दिशंक १३ एपित,
२०२०, सर्वसाधारम परिचक क्र.२०/२०२० दिशंक १ मे, २०२०, सर्वसाधारम परिचक क:०२/
२०२१ दिशंक १३ वर्गनारी, २०२१, सर्वसाधारम परिचक क्र.१९/२०२१ दिशंक ८ दिखेंच,
२०२१, कर्मसाधारम परिचक्त क:२१/२०३१ दिलंक १८ हिसेन्द, २०२१ आणि सर्वसाधारम परिचक्त
क:०२/२०२२ दिशंक ५ मे, २०२२ (एमधीय परिचकंत) आणि भारतीय अधिमूर्ति व विनियम मंद्रबद्धारें
विमार्ग्य परिचक्त अ:स्वेशी एपच्यो/मीएस्वरी/भीकार्यार/परिचक्त (२०२१ ४०१०) १९ १२ व्यवसायित १०२० परिपत्रक क्र.सेची/एक्जो/जीप्याजी/शिपाती? श्रीआपकारि/वी/२०१/१६ हि.१५ वानेवारी, २०२१ आणि परिपत्रक क्र.सेची/एक्जो/लीप्याजी/लीप्पती?/सीआपआए/पी/२०२२/६२ हि.१५ वानेवारी, (सेसी परिप्रके) दुनार सामाधिक दिकामी सद्दश्यंच्या वास्त्रविक उपस्थितीस्थाय खीती/आएकीएन वर्षक सद्दर्भ स्थापन

प्रकार पर प्रतार करता. एमसीच् परिपत्रके च कंपनी कावदा २०१६ च्या लागु तस्तुरी आणि सेवी (लिस्टीक ऑक्लिगेशका अंगड डिस्क्लोकर रिकासभेज्यम्) रेणुलेकन्य २०१५ च सेवी चीपत्रकाच्या पुरितेतुसम् कंपनीच्या सदस्यांची १६भी एजीएम गुरुवार, २९ जुलै, २०२२ रोजी दु.२.३०था. (माप्रके) देगेदिन कावकाजात किसीत केलेल्या एजीएम सुच्यत नमुद विषयांवर विभव काव्याकारिता नेशवल विव्युतिटीय दिपाँडिटरी लिपिटेड (एसएसडीएल) हुने दिलेल्या व्यीकी/ओइस्टीएस पार्षत होर्बल.

सावदा, अधिनियम आणि उपरोक्तः परित्रकांच्या पुरतिनुसार संपनीने विशीय वर्ष २०११-२२ व्यक्ति कारदा, आधान्त्रय आगा उपरात पात्रकाच्या पुतरतुता। क्याना साथा यह २०११-११ कारता संपूर्व वार्षिक अरुवालाम्बर एवरित एऔएमसी सूचना न्या सहस्यांचे ई-नेल कंपनी/देखीदाराक्चेर आहेत त्यांचा ई-चेतने पाटीयते आहे. एमसीए य तेवी चीर्यव्यवस्त्रमार विचीय वर्ष २०११-१२ करिता वार्षिक अरुवालाची वास्तविक प्रतकरिता विजंती केलेल्या भागधारकांच्यातिरिक अन्य भागधारकांना एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

सदस्यांनी नोंद प्याची की, वित्तीय वर्ष २०२१-२२ कीता वार्षिक अहवातासह एंगीएन प्रदर्भागा गढ़ प्याया कर, त्याया यूप १०९१-९६ काळा बायक अहमतीहर एजाएचच सूचना कंपनीच्या www.indianhumepipe.com, स्टॉक एक्सचैनाच्या अर्थात बीह्माई तिमिटेड व नैवानल स्टॉक एक्सचैन ऑफ इंडिया सिमिटेडच्या जनुझने www.bseindia.com ब www.nseindia.com काचि इनएसडीएलच्या https://www.evoting.nsdi.com बेन्साइंट्रियर उपस्त्य्य आहे. सदस्यांना च्हीमी/ओयस्टीएस सुनिपेन्नेच एनीएकच्ये उपस्थित व सहमानी

एजीव्यमध्ये सहभागी होच्याची माहिती एडीएमच्या सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएन्हीव्य मार्पत संपेत अमस्थित सदस्यांची कंपनी कावदा २०१३ च्या करूम १०३ अन्वये गयसंख्या उदेशाकीता बोजपी फेली जार्दत.

कंपकीने एजीएम मूचनेत नमुद्र सर्व उराजांवर त्यांचे मत देग्यामात्री सदस्यांना रिपोट ई-मोटिंग सुविधा (पिपोट ई-मोटिंग) दिलेली आहे. या व्यविरिक्त एजीएम दरम्यान ई-मोटिंग प्रणाशीने (ई-मोटिंग) मतदानाची सुविधा कंपनीने दिली आहे. रिपोट ई-मोटिंग/ई-मोटिंगणी सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद्द आहे.

जा तुमचे ई-चेल कंप्सी/डिपॉकिटरीकडे नोंट असल्यात तुमच्या नोंद ई-चेलवर ई-चोटिंगकरिता सांगदन तस्त्रील पाठविसे चातील.

सदस्यांना त्यांचे यत देग्याच्या अधिकार निश्चितीसाठी नींद दिशांक म्हणून गुरुवार, २१ जुलै, २०२२ निश्चित केती आहे.

जा बुमचे ई-मेल कंपनी/डिपोझिटरीकडे नोंद नसल्वास किया लापांत प्रातीसाठी तुमचे वंक खाते अदात्यावत नसल्यास कृपया खालील माहितीचे पालन कराये.

अ) ई-बोरिंगकीता लॉगइन रापरील व वार्षिक अहवात प्राप्त करण्यासाठी कुनवा ई-मेल गेंद

 व) विद्युत समाप्तीयन सेवेमार्यल (ईसीएस) किंगा अन्य इतर माध्यमाने तुमचे चैक खात्यात चेट तामांश स्थिकृती.

कंपनीचे निवंधक य मागहस्तातरण प्रतिनिधी मे. लिक इतटाईम इंडिया प्रा.शि. वास्तविक गुप्तकार निषयक व आगहराजारण आजानवा नः हार्गक इत्यादन इत्याधिक विकास आग्रीता वर्षेता करिकामो आग्रीक, भाषामुख्याचे नाव, घाराप्रत्यकायो करित व्या (दर्शनी व्र भाषीत), पेत्र (पैनकाईची स्वासामीतः स्वेत अत), आधारकाई (आधारकाईची स्वासामुर्वित स्वेत प्रत) पुगर्च ई-मेश चीद व्यवसामाठी पाठमावे. बैंक खाते तपत्रीता धागधारणा अद्यायान्य करण्यातारी खालील अभितक सम्प्रील बाने; अ) दुगये लागांच प्राप करण्यात मेंकेचे नाम व शाखा, अ) बैंक खाते प्रकार (यथा/चालु), क) कीआ बैंकिंगचे कार्यचलगनंतर दुगय्या बैंकेट्टोरे देखान आलेला बैंक खाते क्रमण्ड, ब) ९ भागान्य करणकरणार पुरस्ता पर्याहर दूरमात आसारा एक खात क्रमान, इ.) १९ अंकी एमआपसीआर मोड क्रमांक, इ.) १९ अंबी आपएकएससी कोड, फ.) प्रयम भागपारकाचे नाम अससेते एर केलेल्या धनादेशाची स्कॅन प्रज.

डिवॉट सुमये डीजीट्टोरे शहासुसार तुम्मच्या दिमेंट खालका तुमने वे नितेत थ मोब्वर्डल क्रमांक भागधाराया। गौर भागवे आणि कृतका तुमच्या क्रिजीड्टीरी सहभागीदावास (डीजी) संपर्क कराया. वितीय कायदा २०२० तुसार लाखांक उत्पन्न हे र एतिल, २०२० प्रासून मान्यागळांच्या हस्ते कर योग्य आहे आणि कंत्रीने यिहित इसने भागधारकांचा दिसेसे साम्याकात्व खोताकडील कर कमात करने आवश्यक आहे.

विविध केमोतील विहित हामिता भागभावनांची विशीव कोवटा २०२० आधि सुधाएपेचा संद ध्यांचा, भागभारकांचा विदंती आहे की, त्यांची स्वाचे पॅन ब्रामांक मंगगी/आदीच (बास्तविक स्वक्वात धारधारणा आरूचास) आणि डिमॉफिटरी (डिन्टे स्वक्वात माणपारणा असल्यास) करे

विवासी वैपक्तिक पानपारक त्यांच्याकडे देन आहे आणि ज्यांना आवक्क वमा करने शानू नाही त्यांनी १५ जुले, २०१२ किंवा त्याचुर्यी ihpitaxexemption@linkintime.co.in वर लोताकडीत वर ना-कपाती ताम उन्हाच्य करून येण्यावाडी न्युना क्र-१५वी/१५एव मध्ये वार्थिक पोपमा नमुद करून सादर करायी. भागवात्कांची कृष्या गोद प्याची की, त्यांनी त्यांचे पेन नाद केटोले नक्ष्यान २०% उच्च दाने कर समय केटी वार्यत.

अ-निवासी भागपारकांना भारत व त्यांचे निवासी देशादाम्यान कर व्यवहार अंतर्गत लाभावी दर उपलब्ध शेती. वे आवत्रयक टातावेज अर्थात ना-स्थायी आस्थापना व लाभावी मालकीत्य घोषणा, कर निश्तरी प्रमाणवर, नहुना ६०एक, अन्य इस दस्तानेब जे कर स्थावर लाभ पेग्वास आवश्यक आहे ते ihpitaxexemption@inkintime.co.in वर चात्रवावेत. क्यारेक घोषणायत्र य दस्तांवेज भागधारकांनी १५ जुलै, २०१२ रोजीपर्यंत सादर करावे.

करवी/आहंगेलको नोंद असतीत्वा त्यांच्या परंपाधः सहस्यांच विद्युत स्वकायः करवी/आहंगेलको नोंद असतीत्वा त्यांच्या परंपाधः सहस्यांच विद्युत स्वकायो चैक खातीये अ-नीरपीकृत कंपनीता तापांच ज्या करणे जरूब न झाल्याम परिम्बिती झुर्खात सुरू झाल्यानंका असा मानधारकांचा डिक्टीडेंट चॉरंट/पनादेश कंपनीकडून पाउनिते जाईत. चे कोविड-१९ अबुमीनामुळे टपात ग्रापिकरण सेवा व इक्त संस्थेच्या शेवा उपतस्पतंत्रय अवसंप्न आहे.

मंड्रळाच्या आदेशामाये दी इंडियन सुप पाईप कंपनी लिमिटेड

दिनांकः : १३ जून, २०२२ ठिकाणः : मुंबई

कंपनी सचिव



Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400 001. INDIA Tel.: +91-22-22618091, +91-22-40748181 • Fax: +91-22-22656863 • E-mail: info@indianhumepipe.com • Visit us at: www.indianhumepipe.com CIN: L51500MH1926PLC001255

HP/SEC/

4th July, 2022

BSE Ltd.
 Corporate Relationship Department,
 1st Floor, New Trading Ring,
 Rotunda Building, P. J. Towers,
 Dalal Street, Fort,
 Mumbai - 400 001

 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), <u>Mumbai - 400 051</u>

Dear Sirs.

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) (the "Listing Regulations") read with Part A, Para A of Schedule III thereto, we hereby submit copies of the newspaper advertisement, published in "Business Standard" (English) (All Editions) and "Mumbai Lakshdeep" (Marathi) (Mumbai Edition) on 4th July, 2022, issued in compliance with Sections 91 and 108 of the Companies Act, 2013 read with Rules 10 and 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulations 42 and 44 of the Listing Regulations, regarding Book Closure Period and dispatch of Notice convening the 96th Annual General Meeting (including details pertaining to e-Voting) and Annual Report for the financial year ended 31st March, 2022, to the Members of Company.

The aforesaid information is also available on the website of the Company at www.indianhumepipe.com.

Please take the above on record.

Thanking you,



Yours faithfully, For The Indian Hume Pipe Company Limited,

SUBHASH MADHUSUDAN MANDKE Digitally signed by SUBHASH MADHUSUDAN MANDKE Date: 2022.07.04 12:57:17 +05'30'

S. M. Mandke Company Secretary FCS 2723

Encl: As above



DATE:

MUMBAI | MONDAY, 4 JULY 2022



THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED CIN: L51500MH1926PI CD0112EE

CIN: L51500MH1926PLC001255 Regd. Office: Construction House, 5. Walchand Hirschand Road, Balland Estate, Mumbai 409 0 Tel:+91-22-22618091,+91-22-40748181,Fax: +91-22-22658

NOTICE OF 96th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

AND E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the 96th Annual General Meeting ("AGM") of the The Indian Hume Pipe Company Limited ("the Company") will be held on Thursday, 28th July, 2022 et 2.09 pm. (IST) through Video Conferencing ("C") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM in compliance with the circulairs issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its General circular No. 14/2020 dated April 8, 2020, General circular No. 20/2021 dated April 8, 2020, General circular No. 20/2021 dated May 5, 2020, General Circular No. 20/2021 dated Alanisary 13, 2020, Edward Circular No. 14/2020 dated May 5, 2020, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and General Circular No. 12/2021 dated 4th December, 2021 and General Circular No. 12/2021 dated 5th May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. "SEBIHOICFDICMDZICIR/P2021/11 dated January 13, 2021, General Circular No. SEBIHOICFDICMDZICIR/P2022/11 dated 4th May 12, 2020, SEBIHOICFDICMDZICIR/P2022/11 dated 4th May 12 dated 4

transparent manner. The remote e-votting period will commence on Sunday, 24th July, 2022 (9:00 a.m. IST) and ends on Wednesday, 27th July, 2022 (9:00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those members, who shall be present in the AGM through VCOVAM facility and had not cast their votes on the resolutions through remote se-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM. The members with have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend participate in the AGM through VCOVAM, but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who soquires shares of the Company and becomes a member of the Company after the notice has been sent electronically by the Company and holds shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending a request to evoling@nsol.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voling then he/she can use his/her existing user ID and password for casting the voles.

If you are holding shares in physical form or if you have not registered your email address with the Company/Depository can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the meeting, you may please follow below instruction for obtaining login details for e-voting:

Physical Please send a request to the Register and Transfer Agent of the Holding Company Mfs Link intime India Private Limited providing Folio-No. name of shareholders, scanned copy of the share certificate (front & back), PAN (Self-attested scanned copy of PAN Card), Aadhar (Self attested scanned copy of PAN Card), Aadhar (Self attested scanned copy of Aadhar card) for registering email address.

Demat Please contact your Depository Participant (IDP) and register your mail address in your demat account as per the process advised by your DP.

Jource:

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting. Please refer to the frequently asked questions (FAC) and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com and contact at toll free no.1800-222-990 or send a request to evoting@insdl.co.in. In case of any grievances connected with facility for voting by electronics means, please contact Ms. Soni Singh, Assistant Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Murphal 400 r013 Email:evoting@insdl.co.in/ sonis@insdl.co.in, Tel: 912224994552/1800-222-990.

Tel: 91.22.499.4552/1800-222-990.
Notice is hereby given that pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 and Rules thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 16th July, 2022 (bot hursday 28th July, 2022 (bot hursday 28th July, 2022 (bot House) from Saturday, 16th July, 2022 to Thursday 28th July, 2022 (bot House) Company and Payment of Dividend, if declared.

For any shares related queries/correspondence, the Shareholders are requested to contact Registers and Transfer Agent of the Company Mrs. Link Intime India Pvt. Ltd., at C -101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400.083, Telephone No: 022-49186270 email id mt.helpdesk@linkintime.co.in.

By order of the Board The Indian Hume Pipe Company Ltd.

Place: Mumbal Date: 2nd July 2022

SUBJECT:

DATE: सोमवार, दि. ०४ जुलै २०२२

वी इंडियन सूम पाईप कंपनी लिमिटेड सीआयवा राज्य-१२०० प्रमाण १२२६ पीएलसी ०० १२५५ मीवपीकृत कार्यात्यः कन्द्रकार हाक्स, ५, बारावंद हिलाई रोक, नेताई करेट, मुंगी-४००००२: व्हा-४१-२२-२२६८०९२, ५१२-२२-४०७४८८८२, संक्रम:-४९-२२६५८६८३ - ई-मेलांति@indianhumepipe.com, वेबसाईट:www.indianhumepipe.com

९६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-बोटिंग माहिती आणि

विकारिक उत्पाद अति।

विकारिक उत्पाद अति।

विकारिक उत्पाद २०३ च्या करान १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनिकन,
२०१४ में नियम २०, वेकांकेकी सुमारितप्रमाणे आणि सेवी (तिस्ति) आणिनोत्तम्य ऑव्ह किस्तिरात्तम्य
रिकायपेन्द्रम् रेमुलेनान्न २०१५ चे नियम ४५ उसा प्रशासक्तित्वा तेष्माणे विकार कोष्माणे विवार कामाना विवार कामानी कामानी कामानी कामानी कामानी कामानी कामानी विवार कामानी विवार कामानी विवार कामानी कामानी

इत्रत्भगर्थं व पासवर्धं वाशाया.
वास्तविक स्वस्थान भागधारणा असल्यास किंवा तुमचे ई-मेल कंपनी/ठेवीदायकडे नीट नसत्यास स्वानी रापोर्ट ई-वोटिंगमर्थात त्यांचे पर हार्य किंवा तमे द्रायन ई-वोटिंग प्रणालीने मत हार्य केंवा किंवा तमे द्रायन ई-वोटिंग प्रणालीने मत हार्य केंवा तमे त्यान त्यान त्यान त्यान त्यान तम्य क्षेत्रीय निषंधक व भागहस्तांवरण प्रतिनिधी में, क्लिक इत्यर्थन इंदिया प्राति सामधारणा वांचा प्रतिक्यी क्रमाल, भागधारकाचे नात, भागप्रमाणस्वानी स्कृत (दर्शनी इस्ताह्माल), प्रतिनिधी में, क्लिक इत्यर्थन इंदिया प्रति प्रणाल), प्रति (प्रकारी इस्ताह्माकी प्रकार क्षेत्र प्रत), आधारकार्ध (आधारकार्द्ध प्रमाण), प्रति (प्रकार्धी इस्ताह्माकी प्रतिवाद क्षेत्र प्रति क्षेत्र क्षेत्र प्रति क्षेत्र क्षेत्र क्षेत्र क्षेत्र प्रति क्षेत्र क्षेत्र क्षेत्र क्षेत्र प्रति क्षेत्र क्

स्तामात्राच्या | आगण कृष्णम पुराचन कारामाद्रस्य कार्यमाद्रस्य (कार्य) स्थल कारामः । रिकोर ई-बोर्टिमामाब्य तथितात्राकारमा कृष्या प्रशासन्त मुख्ये मार्यक्ष । प्रियोट ई-बोरिमामाब कार्य प्रत्य आस्ताया कृष्या WWW.evoling.nsdl.com च्या डाउन्हर्सात्र केवानसः उपराच्य पागयात्राकारियार्थ ई-बोरिग जुद्ध मेन्युआत व डिकान्टली आस्वक डेक्नब्य (एक्टरब्यू) चा संदर्भ ज्याया विका संपर्क टोल क्री क्र.१८००-२२२-९४० किया evoling@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

इ-भल कराया. विद्युत स्वरूपात मतदान सुविधेश्वावत काही तकार असल्यात कृष्या संग्रंक श्रीमती सोनी लिंग, राहाज्यक अवस्थापिका, एस्साडीएल, ४वा मञ्जला, ए विंग, ट्रेट बर्ल्ड, कमला मिस्स कंपाकेंड, सेनापती बाग्द मार्ग, लोजर चटक, मुंबई-४०००१३, ई-मेल:<u>gwoling@nsdl.co.in/</u> sonis@nsdl.co.in/, द्रा-११-२२-२४४४४५५२/१८००-२२२-५९०

Sonis@nsdl.co.in, त्र.:११-३२-२४११७५२/१८००-२२२-९१०.
सेवी (शिरारींण ऑस्किगोगस्य अंग्रह ब्रिडक्सोजर रिकायरमेन्ट्स) रेग्युलेशस्य २०१६ चे नियम
४२ आणि कंपनी कावत २०१३ च्या कराम ११ आणि त्यातील नियमाजंतर्गत तत्तुतीनुसार
थेथे सुस्या रेण्यात येत आहे की, कंपनींच्या रहुआ वार्षिक सर्वधायात्म समिनियति
सनियार, १६ जुलै, २०२२ ते गुरुवार, २८ जुलै, २०२२ (बोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत
कंपनीचे सदस्य नोंद सुन्तक व मागहरांतार पुरतक बंद ठेवले लाईल.
शेजर्सावात प्रत्याप्त व्यवस्थातिहार मागयराकारी कंपनीचे निवंधक व मागयरांतार प्रतिनियो में.
शेजर्सावात प्रत्याप्त प्रावद्यातिहार सागयराकारी कंपनीचे निवंधक व मागयरांतार प्रतिनियो में.
स्थिक अरायोग प्रविन्य सिप्टिड, ती-१०१, २१७ पर्व, एत.बी.एव. मार्ग, विकोडी (प.),
मुंबई-४००८३, द्रा.:०२२-४१८६२७०, ई-मेल:mt.helpdesk@linkintime.co.in येवे
वर्षक करावा.

मंडळाच्या आदेशान्वरे दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड सही/-

दिनांक : ०२ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई



Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400 001. INDIA Tel.: +91-22-22618091, +91-22-40748181 • Fax: +91-22-22656863 • E-mail: info@indianhumepipe.com • Visit us at: www.indianhumepipe.com CIN: L51500MH1928PLC001255

HP/SEC/

13th August, 2022

1. BSE Ltd.

Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

BSE Scrip Code: 504741

 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol – INDIANHUME; Series EQ

Dear Sirs,

Sub: Unaudited quarterly financial results for the 1st quarter ended 30th June, 2022

Further to our letter dated 12th August, 2022, wherein we had submitted the unaudited quarterly financial results for the 1st quarter ended 30th June, 2022, we are enclosing herewith a copy of the said results published in the newspapers viz. "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on 13th August, 2022.

This is for your information and record

Thanking you,

Encl: As above.

BAI CO

Yours faithfully, For The Indian Hume Pipe Company Limited,

SUBHASH MADHUSUDAN MANDKE

Digitally signed by SUBHASH MADHUSUDAN MANDKE Date: 2022.08.13 10:06:04 +05'30'

S. M. Mandke Company Secretary FCS-2723

MUMBAI | 13 AUGUST 2022 Weekend Business Standard



The Indian Hume Pipe Co. Ltd.

Registered Office: Construction House, 5, Walchand Hirschand Roed, Ballard Estate, Mumbai - 400 001.

CNI- LST900MH928PLC001255-Tei: +91-22-2261 8051, +91-22-4074.8181 - Faz: +91-22-2265 6663

E-mail: http@indianhumepipe.com • Webaite: www.indianhumepipe.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

		Unaudited		(₹ in Lakhs
SI. No.	Particulars	Quarter ended June 30, 2022	Audited Year ended March 31, 2022	Quarter ended June 30, 2021
1	Total Income from Operations	37607.73	152509.60	29214.75
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2706.80	7798.19	626.82
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2706.80	7798.19	626.82
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2067.39	5779.01	466.16
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2081.73	5734.29	509.09
6	Equity Share Capital (face value of ₹ 2/- each)	968.94	968.94	968.94
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		64052.75	000.0
8 Note	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (*Not Annualised) a) Basic : (₹) b) Dfluted : (₹)	4.27* 4.27*	11.93 11.93	0.96 0.96

otes:

The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter ended June 30, 2022, filed with BSE and NSE, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 is available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.indianhumepipe.com).

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on August 12, 2022.

For The Indian Hume Pipe Co. Ltd.

Place : Mumbai Date : August 12, 2022

Rajas R. Doshi Chairman & Managing Director DIN: 00050594



दि इंडियन ह्यम पाईप कंपनी लिमिटेड गोंबणीकृत बार्यालय: कन्द्रवाल डाउनेने, ५, वालवंद विरावद मार्ग, इंतार्ड इस्टेट, युंबई - ४७० ००९ प्रारत CIN: L51600MH1926PLC001250 ॰ प्रोत्ता: +१९-२२-२२६९८०९१, +१९-२२-४०७४८१८९ त्ता: +१९-२२-२२६५ ६८६३ ॰ ई-मेल: into@induntamaplpa.com ॰ केल्साव्हें: www.indentumaplpa.com

.३० जून, २०२२ रोजी संप अलेखापरीक्षित वितीय निष्

100				(क. लाखांत	
313. Tr.	तपशील	अलेखापरीक्षित	लेखायगिक्त	अलेकापरीक्षित	
		संपलेले तीन महिने ३० जून, २०२२	स्थलने वर्ष ३१ मार्च, २०२२	संपलले तीन महिः ३० जून, २०२१	
3	कारभाराद्वारे एकूण उत्पन्न	Seconos	P42409.80	29.288.04	
5	कालावधीसाठी निव्बळ नफा/(तांटा) (कर, अपवादात्पक आणि/किंका असाधारण वार्वीपूर्वी)	Peol.co.	m94.77	636.69	
,	कालावधीसाठी करपूर्व निव्यक्त नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीपश्चात)	7004.60	19.2500	. 676.67	
×	कालावधीसाठी करपञ्चात निक्वळ नका/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वार्बीपञ्चात)	7060.39	*4009.02	¥66.96	
9	कालावधीसाडी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकीस्ता सर्वसमावेशक नका/(तोटा) (करपक्षत) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपक्षत)	Fe. 9309	4687.54	409.09	
4	समधाग भांडवल (दर्शनी मृत्य क. २/- प्रत्येकी)	986.98	964.98		
0	राखीव निधी मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबदामध्ये दाखवल्याप्रमाणे (पुनमुल्यांकित राखीव निधी वाल्य)	-	88045.04	160.18	
4	प्रति समभाग मिळकत (दर्शनी मूल्य क. २/- प्रत्येकी) (*वार्विकीकृत नाही)				
	अ) मूलभूत : (रूपयात) व) सौमीकृत : (रूपयात)	X.70°	£9.59 .	0.96	

टः वरील तपरील हा सेबी (लिस्टिंग ऑण्ड डिस स्तोबर रीक्वाकर्तेटस्) रेजुलेवन्स, २०१५ च्या नियमज्वती ३३ ऑसर्गन स्टॉक एकरवेंब्रेससोबत (BSE आणी NSE) दाखल करण्यात आलेत्या, ३० बृत, २०२२ रोबी संपतेन्या तिगाई।अवेरच्या अलंखापरीक्षित निर्माय निकर्माचा संबिद्या उतारा आहे. ३० बृत, २०२२ रोबी संपतेन्या कंपनीच्या तिगाई।अवेरच्या अलेखापरीक्षित निर्माय निकर्माचा सर्माय प्रकार करेंब्रिस उतारा आहे. ३० बृत, २०२२ रोबी संपतेन्या कंपनीच्या तिगाई।अवेरच्या अलेखापरीक्षित निर्माय निकर्माचा सर्माय प्रकार कंपनीच्या कंपनीच्या त्राच्या विद्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ रोबी झालेल्या बैठकीमध्ये त्यांना मान्यता दिली आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : १२ ऑगस्ट, २०२२

दि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लि. करिता राजस र. दोशी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संघालक DIN : 00050594